

201406271436117108

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  
मुलींकरिता प्रवेशासाठी ३०% जागा राखीव  
ठेवण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक : आयटीआय-२०१२/प्र.क्र.९७/व्यशि-३,

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १४ जून, २०१२.

- वाचा : १) उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. आयटीआय १५९४/५०११/व्यशि-१,  
दिनांक ०५ जून, १९९५.
- २) उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. आयटीआय-१००२/प्र.क्र. ५१/व्यशि-२,  
दिनांक ३० एप्रिल, २००२ तसेच दि. १३ जून, २००३ चे शुध्दीपत्रक
- ३) डी.जी.ई.टी., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. DGE&T-१९(२७)/२००७-CD,  
दि. ०२ जून, २००८
- ४) संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई यांचे  
पत्र क्र.२०/सीटीएस/२०१२/२२३, दि. ११ जून, २०१२.

**प्रस्तावना :** राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींसाठी प्रवेशासाठी २५% जागा आरक्षित करण्याबाबत विभागाच्या संदर्भ क्र. १ नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध प्रशिक्षण सुविधांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिले जाणारे प्रवेश हे पूर्णतः पारदर्शक गुणवत्तेच्या आधारावर व आरक्षण तत्वाच्या अधिन राहून करण्यात यावे याकरिता संदर्भ क्र. २ नुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश नियमावली निश्चित करण्यात आली आहे. याच प्रवेश नियमावलीमध्ये "औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सर्व व्यवसायातून मुलींसाठी २५% आरक्षण ठेवण्यात आले आहे. हे आरक्षण प्रत्येक संवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जाती/जमाती, भटक्या व विमुक्त जाती, ओ.बी.सी. आणि खुल्या वर्गासाठी संवर्गनिहाय ठेवण्यात आले होते."

२. एन.सी.ई.टी., नवी दिल्ली यांच्या दि. १७/१२/२००७ च्या बैठकीत शिस्तकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत मुलींसाठी आरक्षण २५% वरून ३०% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मुलींची मागणी वाढल्याने त्याच प्रमाणे मुलींसाठी विशेष व्यवसाय सुरू झाल्याने मुलींचे आरक्षण वाढविणे आवश्यक आहे.


३. या सर्व पार्श्वभूमिचा विचार करता, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील मुलींकरिता प्रवेशासाठी सध्या असलेले २५% आरक्षण ३०% करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय** : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व व्यवसायातून मुलींसाठी प्रवेशासाठी ३०% आरक्षण ठेवण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.

### अटी व शर्ती-

१. हे आरक्षण प्रत्येक संवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमती, भटक्या व विमुक्त जाती, इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या संवर्गासाठी संवर्गानिहाय राहिल.
२. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश संदर्भ क्र. २ मध्ये नुमद करण्यात आलेल्या प्रवेश नियमावलीनुसार होतील.
३. सदर शासन निर्णय ऑगस्ट, २०१२ च्या शैक्षणिक सत्रापासून लागू होईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(गौ.जो.रसाळ)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई -०१
- संचालक (व्यवसाय शिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-०१
- सर्व सहसंचालक/उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय. (संचालनालयामार्फत)
- सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी. (संचालनालयामार्फत)
- सर्व प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. (संचालनालयामार्फत)
- महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयत), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई-५१.
- अल्पसंख्यांक विकास विभाग
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- आदिवासी विकास विभाग
- उच्च व तंत्र शिक्षण विभाग (व्यशि-१-व्यशि, २-व्यशि, ४-व्यशि, ५)
- निवड नस्ती (व्यशि-३)